

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सहसंचालक, गट - अ संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२२ (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१) रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग**

**शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-१०२४/प्र.क्र.०४/का.१४२७**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक :- ०९.०१.२०२४

- संदर्भ :-**
- (१) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा, दिनांक २१ जून, २०२१.
  - (२) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१का.१२, दिनांक १३/०७/२०२१.
  - (३) नियोजन विभाग, परिपत्रक क्र.ज्येष्ठसू-१०२३/प्र.क्र.७०/का.१४२७, दिनांक १०/१०/२०२३.
  - (४) नियोजन विभाग, परिपत्रक क्र.ज्येष्ठसू-१०२३/प्र.क्र.७१/का.१४२७, दिनांक १०/१०/२०२३.

**शासन परिपत्रक :-**

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सहसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२१ (दिनांक १/१/२०२० ते दिनांक ३१/१२/२०२० या कालावधीची) रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ येथील परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर संवर्गाची दिनांक १/०१/२०२२ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची) तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भाधीन क्रमांक ४ येथील परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर तात्पुरत्या ज्येष्ठतासूची संदर्भात प्राप्त आक्षेप विचारात घेऊन, सहसंचालक, गट-अ संवर्गातील कार्यरत अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२२ रोजीची (दिनांक १/१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची) अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्ट - अ नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळण्याच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र. २७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या पत्र क्र. बीसीसी-२०१७/प्र.क्र.३१२A/१६-ब, दिनांक २९/१२/२०१७ च्या पत्रान्वये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा. सर्वोच्च

न्यायालयात दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या निर्णयाच्या अधीन राहून भरण्यात यावीत, अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर सूचना विचारात घेऊन सहसंचालक, गट-अ संवर्गातील पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर सहसंचालक, गट-अ यांच्या सदर ज्येष्ठतासूचीत सुधारणा होऊ शकते.

३. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी हे परिपत्रक व सोबतची अंतिम ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊन सहसंचालक, गट-अ संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेख्यावर ठेवावी.

४. महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४०१०९१५२४०४१०१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( बा. बा. गायकवाड )  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सोबत :- परिशिष्ट- अ

प्रत :-

(१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई

- यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक सोबतच्या परिशिष्ट-अ सह अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.

(२) निवडनस्ती.

नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठसू-१०२४/प्र.क्र.०४/का.१४२७, दिनांक ९ जानेवारी, २०२४ सोबतचे परिशिष्ट-अ

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सहसंचालक, गट-अ संवर्गाची दिनांक १/१/२०२२ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची (दिनांक १/१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची)

नियम ३ (२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	श्री.दि.स.राजूरकर	ना	०९-०४-६७	खुला	२९-१२-१२	२९-१२-१२	३०-०४-२५	
२	श्री.ध.गं.सुटे	प	१७/११/१९६६	अजा	०६-०४-१६	०१-११-१३	३०-११-२४	
३	श्रीमती सु.सु.अय्यर	प	२०/०४/१९६३	खुला	०५-०७-१६	०१-०४-१४	३०-०४-२१	सेवानिवृत्त ३०/४/२१
४	श्री.पु.हि.भगुरकर	ना	३०/०८/१९६५	खुला	३१-१२-१४	३१-१२-१४	३१-०८-२३	
५	श्री.धु.तु.राठोड	प	०१-०६-६३	विजा अ	१०-०१-१९	०१-०८-१५	३१-०५-२१	सेवानिवृत्त ३१/५/२१
६	श्री.सं.ल.पाटील	प	०१-०६-६५	खुला	०८-०७-१६	०१-०९-१५	३१-०५-२३	
७	श्री.कि.भ.जोशी	प	२४/०४/१९६६	खुला	०२-०७-१६	०१-१०-१५	३०-०४-२४	
८	श्री.प्र.मो.पोहरे	प	१४/०१/१९६६	खुला	१४-०७-१६	०९-११-१५	३१-०१-२४	
९	श्री.प्र.श्रा.डायरे	प	०१-०७-६३	भज ब	२३-०५-१६	०१-०१-१६	३०-०६-२१	सेवानिवृत्त ३०/६/२१
१०	श्री.रा.ने.तितर	प	३०/११/१९६६	भज क	०१-०७-१६	०१-०७-१६	३०-११-२४	
११	श्री.प्र.नि.पोतदार	प	०५-०६-६५	इमाव	०५-०७-१८	०१-०९-१६	३०-०६-२३	
१२	श्री.र.वि.जगताप	प	०१-०६-६४	इमाव	०४-०७-१८	२३-०३-१७	३१-०५-२२	
१३	श्री.कृ.व.फिरके	प	०१-१०-६९	इमाव	०४-०७-१८	०१-०४-१७	३०-०९-२७	
१४	श्री. दि.हि.वाघ	प	०२-०५-७१	दिव्यांग - क) अस्थिव्यंग/ इमाव	१५-०९-१८	०१-०९-१७	३१-०५-२९	
१५	श्रीमती ऋ. दि. आडिवरेकर	प	१७-१२-७३	इमाव	०७-०८-१९	०१-०९-१७	३१-१२-३१	
१६	श्री. म. का. भांगे	प	०५-०८-६८	भज ड	०१-०८-१९	०१-०९-१७	३१-०८-२६	
१७	श्रीमती रु.ज.पाटील	प	१६-०७-६७	खुला	०८-११-१९	१७-०२-१८	३१-०७-२५	
१८	श्री. सु. ना. गवळी	ना	१०-०५-६९	इमाव	०५-०६-१९	०५-०६-१९	३१-०५-२७	
१९	श्री.सं.भ.कोलगणे	प	०८-०२-६७	दिव्यांग - क) अस्थिव्यंग/ अज	१७-०९-२१	१७-०९-२१	२८-०२-२५	
२०	श्री.ह.ल.माळी	प	०१-०१-६७	इमाव	१३-१०-२१	१७-०९-२१	३१-१२-२४	

नियम ३ (२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
२१	श्री.अ.अ.खंडारे	प	०५-११-७३	खुला	१३-१०-२१	१७-०९-२१	३०-११-३१	
२२	श्री.कि.प्र.गिरगांवकर	प	०८-०७-६६	खुला	२९-११-२१	१७-०९-२१	३१-०७-२४	
२३	श्री.भ.ज.जगदाळे	प	११-०५-६७	खुला	०१-११-२१	१७-०९-२१	३१-०५-२५	
२४	श्रीमती स.मि.मु.हेकर (श्रीमती स.सु.भालेराव)	प	२५-०८-६७	खुला	१७-०९-२१	१७-०९-२१	३१-०८-२५	
२५	श्रीमती रु.प्र.थोते (श्रीमती रु.श.भुसारी)	प	१०-०४-७४	खुला	१७-०९-२१	१७-०९-२१	३०-०४-३२	
२६	श्री.प्र.रा.केंभावी	प	०४-०२-७४	खुला	०७-१०-२१	१७-०९-२१	२९-०२-३२	
२७	श्री.ज्ञा.व.आंबेकर	प	१२-०९-६५	इमाव	१६-०१-२३	१७-०९-२१	३०-०९-२३	
२८	श्रीमती उ.ग.नाईक (श्रीमती उ.व.आंबेव्हाळकर)	प	२९-०३-७५	खुला	१७-०९-२१	१७-०९-२१	३१-०३-३३	
२९	श्रीमती सि.प्र.जोशी	प	२२-०९-६७	खुला	११-१०-२१	११-१०-२१	३०-०९-२५	

- ❖ ना - नामनिर्देशन
- ❖ प - पदोन्नती